



दैनिक

लोकक्रांतीचा आरंभ

लोकआरंभ

प्रतिनिधी नेमणे आहे.

बीड आवेजोगार्ड गेवराई वडवणी केज परळी पाटोदा शिरूर कासार धारूर आष्टी माजलगाव इच्छुकाने संपर्क साधावा ९४०३६ ४९४८२ राहुल मारोतीराव वाईकर

dainiklokaarambh@gmail.com

LOK AARAMBH

संपादक:राहुल मारोतीराव वाईकर

कार्यकारी संपादक गोकुळ इंगोले

बीड/महाराष्ट्र वर्ष ३ रे

शनिवार २० डिसेंबर २०२४

अंक ११० पाने ४

RNI/MAHMAR/2022/84215

किंमत २ रु

‘फक्त छगन भुजबळ नाहीत तर अनेकजण नाराज’, बड्या व्यक्तीचा मोठा दावा



“राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. पण नाराजांची यादी किती सांगू. एकावर एक नाराजी आहे. हे जनतेने दिलेले बहुमत आहे की दाखवलेले बहुमत आहे? अशी शंका निर्माण होते”, असे वक्तव्य माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेठ्टी यांनी केले आहे. ते सांगलीच्या तासगावमध्ये शिवार कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

@ शेतकरी @

तू विश्वाचा पालनहारी किमया तुझी आहे न्यारी

ही धरती तुझ्यामुळे होते धन्य कारण तू पिकवतोस अन्नधान्य...

जेव्हा ऐकतो भाकरीची गोष्ट तेव्हा समजते शेतकरी किती श्रेष्ठ....

त्यांच्या नशिवात नसतो अन्नाचा कण त्यांना माहित आहे तुझी वणवण...

करतो रानामध्ये रस्काचे पाणी त्यामुळे संपूर्ण जग आहे तुझा ऋणी...

धान्य उगवताना तुला होतो किती ताप करतोस सहन कारण आहे शेतकरी जगाचा बाप..

जगाचा पालनहारी आहेस तू शेतकरी आम्ही आहोत तुझे शतशः आभारी...

तू आहेस देव नाही त्यात वाद पोशेदा तू जगाचा तुला कोटी कोटी धन्यवाद ..


श्रेयस महादेव कुंभार महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा, इयत्ता १ फ

सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचे सभागृहात उत्तर

वसुलेबाजांना सोडणार नाही, सगळ्यांवर कारवाई करणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजणाऱ्या बीडमधील मरसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका उत्तर दिले आहे. राज्यातल्या सगळ्या वसुलीबाजांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही असं फडणवीस म्हणाले. सरपंच संतोष देशमुख हत्येवर देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी सविस्तर निवेदन देणार असल्याची माहिती आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याच प्रकरणातील आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. बीडमधील मरसाजोग गावचे सरपंच

संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धर, नमिता मुंडा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आवाजा उठवला होता. त्याचसोबत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि रजनी पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली होती. तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संसदेत यावर आवाज उठवला होता. या प्रकरणी प्रश्न विचारलेल्या सर्वच आमदारांनी आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे



निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतलं होतं. ज्या पवनचक्की प्रकरणातील वादातून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती त्याच पवनचक्कीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात जणांवर गुन्हा नोंदवला असून त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वच आरोपी वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा निकाल आणि निकाल दुसऱ्या बाजूने लागला तर ईव्हीएम

दोषी असं विरोधाकांचं सुरु आहे. हा लोकशाहीचा एक प्रकार खून आहे. पवार साहेब यांनी कधीही ईव्हीएमचा मुद्दा काढला नाही. ऋमात्र यावेळी त्यांनी मुद्दा काढला. ऋते म्हणाले की छोटे राज्य आम्हाला देतात आणि मोठे ते घेतात. पवार साहेबांचं मला नवल वाटलं. पवारांनी कधीही ईव्हीएमबद्दल टिप्पणी केली नाही. पण यावेळी तेही बोललेत. आता तर ओमर अब्दुल्ला आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की ईव्हीएमवर बोलू नका. ज्या ठिकाणी तुम्ही हरता त्या ठिकाणी जाऊन लोकांना उसकवता. लोकशाहीत ही दादागिरी नाही खपवून घेतली जाणार नाही.

परळी तालुक्यात पीक विमा योजनेत २२ कोटी रुपयांचा घोटाळा? आ.सुरेश धस यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार

आष्टी। प्रतिनिधी बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी शासनाच्या काळामध्ये सन २०२० व सन २०२३ या कालावधीमध्ये पीक विमा योजनेत २२.०० कोटी रु. भ्रष्टाचाराचा घोटाळा झाला असून या संपूर्ण भ्रष्टाचाराची माहिती आ. सुरेश धस यांनी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिली असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे या बाबत ची अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील परळी या एकाच तालुक्यात अंदाजे ७ हजार हेक्टरचा पीक विमा घोटाळा

झाला असून एकाच तालुक्यात २२.०० कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. परंतु ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना मिळालीच नाही. कारण मूळ मालक यांचे नावे जमीन असून एक रु. विमा रक्कम इतरांचे नावे भरून नुकसानभरपाई

रक्कम त्यांनीच उचलली आहे हे देखील समोर आले असून हा महा घोटाळा सीएससी () सेंट्र चालक व राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांच्या नावे पीक विमा भरले गेले आहेत अशी माहिती मिळत असल्याचे सांगत आ.सुरेश धस यांनी

जमीन शेतकऱ्यांची मात्र विमा भरताना पक्षाचे पदाधिकारी यामुळे बीड जिल्ह्यात २२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले आहे. या बाबती आ. सुरेश धस म्हणाले की, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे



श्री बजरंगबली वेताळ मंदिरात भक्तीभावाने श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

परळी-प्रतिनिधी जागृत देवस्थान असलेल्या श्री बजरंगबली वेताळ मंदिरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती, ज्यात काकडाआरती, पूजा, महाआरती, तीर्थ प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण समाविष्ट होते. मंदिराच्या सजावटीला विशेष महत्त्व देण्यात आले होते, ज्यामध्ये आकर्षक विद्युत् रोषणाई आणि मनमोहक दत्त मंदिराची अलंकरणे होती. दत्त जयंतीचे

मुख्य सोहळे महंत श्री विलासानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. महाआरतीला उपस्थित भक्तांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. दिवांगरा दिवांगरा श्रीपाद वल्लभ दिवांगर च्या मंत्रोच्चाराने वातावरण भक्तिपूर्ण झाले. शनिवारी भल्या पहाटेपासून मंदिरात भक्तांची वर्दळ पाहायला मिळाली. नामजप, आरती आणि महाप्रसादाच्या आयोजनेसाठी भाविकांची लगबग चालू होती. या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून मराठी भावगीत, भक्तिगीत आणि महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. श्री गुरुचरित्र पारायण,

अभिषेक, आरती, पाळणा, मंत्रपुष्प व जागर यांचे आयोजनही केले गेले. दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरभर हजारो भक्तांनी दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले. दिवसभरातील धार्मिक उत्सवामध्ये अभिषेक, कीर्तन, आणि भक्तिरस यांचा सुरेल संगम झाला. मंदिर परिसर भक्तिभावाने भरलेला होता आणि प्रत्येक भक्ताला दत्ताचा कृपाभार मिळाला. दत्त जयंती उत्सवाच्या दिवशी श्री बजरंगबली वेताळ मंदिराने एकता, भक्ती आणि श्रद्धेचे उत्तम उदाहरण ठेवले.



25 जानेवारीला मोठं काही तर घडणार? मनोज जरांगे पाटलांचा नवा इशारा काय?



मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बीड येथे एक दिवसीय निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन

बीड दि. १९ :- राज्यामध्ये निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी तसेच निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्यासाठी राज्याकडून व केंद्र शासनाकडून जिल्हा निर्यात केंद्र उपक्रम ला प्रोत्साहन देण्यात येत आहे. निर्यात प्रचालन कार्यशाळा या प्रमुख मुद्द्यांचा अंतर्भाव असलेली एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी हॉटेल ग्रँड यशोदा बार्शी रोड बीड येथे सकाळी १०:०० वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग केंद्र बीड यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. सदरील कार्यशाळेमध्ये तज्ञ मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु, मध्यम, उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी, सहकारी संस्था व उत्पादक प्रक्रिया उत्पादक केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य निर्यातीसंबंधी कामकाज करणारे घटक तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातील सर्व उद्योग घटकांनी कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन किरण जाधव महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र बीड यांनी केले आहे.

विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड

नागपूर, /प्रतिनिधी दि. १९ : विधानपरिषदेच्या १९ व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले. विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला. सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय आमदार प्रा राम शंकर शिंदे विधानपरिषद सदस्य, माजी मंत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज. वैयक्तिक परिचय नाव - प्रा. राम



शंकर शिंदे जन्मतारीख - १ जानेवारी १९६७ शिक्षण - एम. एस्सी, बी.एड. (वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र) पता - मु.पो. चौडी, ता. जाम खेड, जि.अहिल्यानगर - ४१३२०५ भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा,

महाराष्ट्र राज्य-२००४ ते २००६, तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-२००६ ते २००९, जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर २०१० ते २०१२, सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य २०१३ ते २०१५, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-२०२१, सदस्य, भाजपा, कोअर

कमिटी, महाराष्ट्र राज्य-२०२२ लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ- सन २०००-२००५ - सरपंच, ग्रामपंचायत चौडी, सन २००९-२०१४ - आमदार २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून १२,५०० मतांनी विजयी. सन २०१४-२०१९ आमदार -२२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून ३८,००० मतांनी विजयी. सन २०१४-२०१६ या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले. सन २०१६-२०१९ या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वसोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले. (सन २०१६ ते २०१९ या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा डीम प्रोजेक्ट असलेला जलयुक्त शिवार अभियान हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.) ००००



सं पा द की य

डिजिटल युगातले स्त्रीसबलीकरण

झुडूआपल्या कामगारवर्गात स्त्रियांचे प्रमाण सुमारे २४ टक्के आहे आणि भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील स्त्रियांचा वाटा १८ टक्के आहे. लिंगाधारित तफावत दूर करण्यात महाराष्ट्र आघाडीची भूमिका बजावत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबवला जाणारा झुडूस्कील सखीफ हा बहुआयामी कौशल्यविकास कार्यक्रम म्हणजे स्त्रीसबलीकरण, स्त्रीशिक्षण आणि कौशल्यविकास यांसाठी केलेला एकात्मिक प्रयत्न आहे. फरू मुख्यमंत्री यांनी सांगितलेली आगामी वर्षातल्या डिजिटल युगातल्या स्त्री सबलीकरणासाठीच्या योजनांची ही माहिती. देशाच्या विकासासाठी अनेक आघाड्यांवर महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि २०२२ पर्यंत ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टही राज्याने ठेवले आहे. महाराष्ट्र आज भारतातील सर्वाधिक समृद्ध आणि साक्षर राज्यांपैकी एक आहे. तरीही अर्थव्यवस्थेतील स्त्रियांचा सहभाग सुधारण्यासाठी आपल्याला अजून खूप काही करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांना मिळणाऱ्या वेतनातही सुधारणा करण्याची गरज आहे. हे साध्य झाले तर आपण सध्याच्या लिंग निर्देशांकातील तफावत दूर करू शकू, असा विश्वास मला वाटतो. आपल्या कामगारवर्गात स्त्रियांचे प्रमाण सुमारे २४ टक्के आहे आणि भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील स्त्रियांचा वाटा १८ टक्के आहे. मात्र, माहितीची असमान उपलब्धता, संधीचा अभाव तसेच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची व ते बिंबवून घेण्याची क्षमता नसणे यामुळे स्त्रियांना विकासाचे फायदे मात्र बहुतेकदा मिळत नाहीत. ग्रामीण भागात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक स्वरूपाच्या अडथळ्यांमुळे स्त्रियांना आर्थिक संधी मिळण्यावर मर्यादा येते. जागतिक स्तरावर विचार करता, इंटरनेटने जोडल्या गेलेल्या पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या २५० दशलक्षांनी कमी आहे. यातूनच मोठ्या प्रमाणातील लिंगाधारित तफावत दिसून येते. झूमॅकिंगी ग्लोबल इन्स्टिट्यूटफच्या (एमजीआय) २०१८ च्या अहवालानुसार, भारतात लिंगसमानतेच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा केला गेला किंवा स्त्रियांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग १० टक्के वाढला यासाठी प्रयत्न केले तर देशाच्या जीडीपीमध्ये २०१५ पर्यंत ७७० अब्ज डॉलर्सची वार्षिक भर पडू शकते किंवा जीडीपीमध्ये नेहमीच्या तुलनेत १८ टक्के वाढ होऊ शकते. आर्थिक संधी मिळवून देणारे काही पायाभूत घटक स्त्रियांना उपलब्ध व्हावेत यासाठी या अहवालात दोन विशिष्ट संधींवर भर देण्यात आला आहे. यातील पहिली म्हणजे स्त्रियांना डिजिटल तंत्रज्ञान व वित्तीय उत्पादने अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजेत आणि स्त्रियांचा विनामोबदला कामांमध्ये खर्च होणारा वेळ कमी झाला पाहिजे. घरगुती पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, बालरोगोपन सेवांमध्ये सुधारणा, सुरक्षित प्रवासाच्या सुविधा, कामाचे ठिकाण पराजवळ असणे, अधिक वेगवान डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून घरून काम करण्याच्या संधी यांद्वारे हा वेळ कमी केला जाऊ शकतो. स्त्रियांच्या डिजिटल व आर्थिक समावेशनाचा वेग वाढवल्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक व सामाजिक सबलीकरणाच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास बाजारपेठांचा, ज्ञानाचा आणि कामाच्या स्थितिस्थापक व्यवस्थांचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो हे तर सिद्ध झाले आहे. शिक्षणाच्या संधींमध्ये वाढ करणे, आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारणे, मनुष्यबळामध्ये सहभागाच्या संधी वाढवणे आदींच्या माध्यमातून स्त्रियांच्या सबलीकरणआड येणारे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व धार्मिक अडथळे दूर करण्याची क्षमता डिजिटल समावेशनामध्ये आहे. अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून लिंगाधारित तफावत दूर करण्यात महाराष्ट्र आघाडीची भूमिका बजावत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबवला जाणारा झुडूस्कील सखीफ हा बहुआयामी कौशल्यविकास कार्यक्रम म्हणजे स्त्रीसबलीकरण, स्त्रीशिक्षण आणि कौशल्यविकास यांसाठी केलेला एकात्मिक प्रयत्न आहे. ग्रामीण भागात ६० टक्क्यांहून अधिक स्त्रिया शैलीची निर्गमित कामे करत असतात. शैली व्यवसायाला अपुऱ्या पावसाचा फटका वारंवार बसत असतो. या स्त्रियांना नव्याने विकसित होणाऱ्या कृषी व अन्नपदार्थ प्रक्रिया केंद्रांमध्ये काम करता यावे यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे. झुडूप्रथमच्या स्मार्ट पीसीज्मार्फत पुरवला जाणारा डिजिटल कॉन्टेन्ट स्किल सख्यापर्यंत पोहोचवला जातो. यामुळे एरवी डिजिटल कौशल्यांचा अंगीकार करण्यातील कठीण असा अडथळा म्हणजेच संबधित कॉन्टेन्टचा अभाव दूर होतो. स्किल सख्यांचा विचार पुढील पिढीतील नेत्या असा केला जात आहे. त्या भविष्यकाळात पंचायतीच्या सदस्य होऊ शकतात किंवा समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या महिला ग्रामसभा तसेच संपूर्ण स्त्रियांच्या समित्यांचे नेतृत्व करू शकतात. स्थानिक आवश्यकता तसेच उपलब्ध संसाधनांवर आधारित असे आणखी काही कल्पक प्रकल्प आणण्याची आमची योजना आहे. डिजिटल रूपांतराची प्रक्रिया सर्वसमावेशक करण्यासाठी केवळ स्किल सख्यांनी नव्हे, तर आणखी अनेक स्त्रियांनी डिजिटल जगात भ्रमती करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका मिशन (एमएसआरएलएम), टाटा ट्रस्ट आणि गुगल यांच्याशी सामंजस्य ठरवा करून (एमओयू) इंटरनेट साठी कार्यक्रम सुरू केला आहे. इंटरनेट साक्षरता तसेच उपजीविकेसाठी मदत ही उद्दिष्टे ठेवून हा कार्यक्रम स्त्रियांना झुडूइंटरनेट साधीफ म्हणून प्रशिक्षण देत आहे. या स्त्री साधी खेड्यातील अन्य स्त्रियांना दैनंदिन गरजांसाठी इंटरनेट वापराचे शिक्षण घेण्यात मदत करतात. डिजिटली सबलीकृत स्त्रियांचे सर्वात मोठे जाळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आज महाराष्ट्रातील तीनपैकी एका खेड्यामध्ये इंटरनेट साधी सक्रिय आहे. सप्टेंबर २०१८ मधील आकडेवारीनुसार, एकूण ३५०० साधी कार्यरत असून, त्यांनी २१ लाखांहून अधिक स्त्रियांना इंटरनेट वापराचे तसेच त्यापासून होणाऱ्या लाभांचे शिक्षण दिले आहे. या जाळ्यातील स्त्रियांना डिजिटल उद्योजक (डीई) म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तंत्रज्ञानाचा लाभ घेत समाजाला सेवा पुरवण्यासाठी तसेच त्याच वेळी काही उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. राज्य सरकारने परिश्रमाने तयार केलेल्या सामान्य सेवा केंद्रांच्या नेटवर्कला हे स्त्रियांचे नेटवर्क पूरक ठरेल. मोबाइल सायबर कॅफे, क्लाउडवर आधारित मुद्रणाच्या सुविधा यांसारख्या उद्योजकतेच्या रोचक संधीही निर्माण होऊ लागल्या आहेत. राज्याने डिजिटल कौशल्यांना भविष्यकाळातील जीवन व्यवहार कौशल्ये म्हणून मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे विशेषतः स्त्रियांमध्ये या क्षमता निर्माण करण्यासाठी सरकार ओरेंकल, मायक्रोसॉफ्ट आणि अन्य अनेक आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांसोबत काम करत आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त डिजिटल साक्षरता असलेल्या राज्यांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे अधिक समावेशक डिजिटल भारताच्या मार्गदर्शी महाराष्ट्र आघाडीवर राहिल.

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊंमुंबईचा सुपुत्र ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड एकत्रित मिशन समृद्ध महाराष्ट्र

नागपूर, दि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच विकसित भारताला विकसित म हाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्रचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले. मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला. अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडकं सरकार झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझे धोरण गतिमान विकास हेच होते तिथे पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही. विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासाकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य

बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चौबीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विदर्भ विकासासाठी ठोस पावले उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, माझे विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे ते इथल्या प्रेम करणा-या जनतेमुळे. मुख्यमंत्री असताना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चित आनंद आहे. मागील दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. समृद्धी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतक-यांना धान उत्पादनासाठी हेक्टर १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे. विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. मागील अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटें मोठें निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या अग्रेसर महाराष्ट्र.. अग्रेसर मागील अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या. विक्रमी विकासाकामे झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला

आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारे पहिले राज्य, शेतक-यांना मोंफत वीज देणारे पहिले राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारे पहिले राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारे पहिले राज्य आणि सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेले राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरू करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरू आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करत आहोत. राज्याच्या एका भागातून दुस-या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पात्र हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आताच्या पुराणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या

खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोंफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोंफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठसाठी मुख्यमंत्री व्योश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. आतापर्यंत विशेष रेल्वेचे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरू झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोंफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला म हासता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनेच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचे राज्य करायचे आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्रीसाह गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आम चे एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्रचे. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गार नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ००००

लक्ष्मण आणणांनी विधानसभा निवडणुकीत संजयनगर वारिसियांना दिलेला शब्द पाळला



गेवराई, दि. १९ (प्रतिनिधी) - शहरातील संजयनगर येथे काही भागात लाईटच्या पोलची आवश्यकता होती संजयनगर येथील भिळू वस्तीच्या बाजुला असलेल्या भागात पोल नसल्याने त्या नागरिकांना खुप मोठ्या अंतरावरून लाईट घ्यावी लागत असे त्यामुळे नागरिकांची गेल्या काही वर्षांपासून गैरसोय होत असे तेथील नागरिक पोल मिळावे म्हणून सातत्याने मा.आ. लक्ष्मण आणणा पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते जनेतेच्या मागणीची दखल घेत मा.आ.लक्ष्मण आणणांनी विज वितरण कार्यालयाकडे पाठपुरावा करून संजयनगर येथील विद्युत पोल-चा प्रश्न मार्गी लावा अशा सुचना केली होती त्यानंतर विज वितरण कार्यालयाने तेथील रहिवाशांकडून मिटर घेण्यासाठी कोटेशन भरून घेतले होते तरी सुध्दा

वेगवेगळे कारणे विज वितरण कार्यालय टाळाटाळ करत होते विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान लक्ष्मण आणणांनी निवडणुकी नंतर तुमचा प्रश्न मार्गी लागेल असा शब्द दिला होता विधानसभा निवडणुकी दरम्यान संजयनगर वारिसियांना दिलेला शब्द मा.आ.लक्ष्मण आणणांनी पाळला आज. दि.१० डिसेंबर रोजी संजयनगर येथील लाईटचे पोल उभारण्यात येऊन त्या-वर विद्युत तार घेऊन संजयनगर येथील रहिवाशांची अडचण कायमची मार्गी लावली यावेळी मा.उपमगराध्यक्ष दाद-साहेब गिरी,बाळासाहेब गायकवाड, शेख बाबा,शेख शौकत, व नागरिक उपस्थित होते अनेक वर्षांपासूनची अडचण दुर केली त्याबद्दल नागरिकांनी लक्ष्मण आणणांचे आभार व्यक्त केले आहे

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक प्रधान सचिव ब्रिजेश सिंह नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान

आपली पत्रकारिता रिअलटाईम करण्यासाठी एआय उपयुक्त

नागपूर, दि. १९ : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच झूपआयफ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता झूपआयफच्या माध्यम तून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. नागपूर प्रेस क्लब आणि माहिती

व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने झुआर्टिफिकल इंटेलिजन्स इन जनरलिसमफ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क म हासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते. श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन

संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वतःला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रुट्या दुरुस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी

यावेळी बोलतांना दिला. आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, म पूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत झूपआयफ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी

या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुद्धीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक

आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क म हासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रम द्या ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धर्मेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला. ०००००

भावी पिढीसाठी फळबागाची गरज. :- राजेंद्र जाधव

वॉटर ने दिली फळबागाला भेट



पाटोदा प्रतिनिधी:- जिद्द चिकाटी मेहनत व प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही... पिढी सरपंच श्री डॉ प्रभाकर कवठेकर आंबा, लिंबू, रामफळ फळबाग लागवड.... एकदम खडकाळ जमिनीवर उत्तम नियोजनाने एकनंबर फळबाग फुलवली आहे... सर्व आंबे झाडांना मोहर आला आहे... सरपंच डॉ कवठेकर सरांनी बोलताना सांगितले कि हि फळबाग पर्यावरणासाठी पोषक तर आहेच शिवाय पॅशन देनारी योजना आहे.... फक्त योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.... खुप खुप अभिमान सरपंचसाहेब

सहपरिवार... यावेळी वॉटरशेड टिम मॅबर श्री अनिल पालवे सर, श्री भरत कवठेकर सर, श्री अशोक कुडके उपस्थित होते... सरपंच साहेबांनी सर्व नियोजन व उत्पन्नाचे गणित सांगितले.... भरपूर पैसे होतात सांगितले.... दोन एकर आंबा फळबागेतून किमान १० लाख रु मिळतील आसे सांगितले... तसेच वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून शाश्वत उपजिविका विकास प्रकल्पा अंतर्गत अॅक्सिस बँकेच्या अर्थसहाय्याने डेमोसाठी देण्यात आलेल्या गांडुळबेड मध्ये तयार केलेल्या गांडुळखताचा वापर केला आहे....

आई-वडिलांचे कष्ट निःस्वार्थ प्रेमाची कथा.



आई-वडिलांचे जीवन म्हणजे कष्टाची आणि निःस्वार्थतेची परिभाषा. त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कष्टात फक्त आपल्या मुलांसाठी काहीतरी करण्याची तळमळ असते. लहानपणी मुलांची रडणे थांबवण्यासाठी त्यांचे पथ्य पाळणारे, स्वतःच्या इच्छांना मागे सारून मुलांच्या गरजा पूर्ण करणारे आई-वडील कधीही त्यासाठी कौतुकाची अपेक्षा

करत नाहीत. काही मुलांसाठी त्यांनी दिवस राहून आणि रात्री जागून संसार उभा केला. न चुकता शाळेची फी भरली, उन्हाताऱ्यात थकले तरीही मुलांच्या चेह-यावर हसू टिकवण्याचा प्रयत्न केला. एक वेळेस स्वतः उपाशी राहूनही मुलांच्या पोटाला अन्न दिलं. त्यांच्या स्वप्नांचा त्याग करत त्यांनी आपल्या मुलांची स्वप्ने साकार करण्यासाठी झटले पण काळ बदलतो आहे. आजकालची काही मुले विचारतात, तुम्ही आमच्यासाठी काय केले? हा प्रश्न आई-वडिलांच्या हृदयाला चिरून टाकणारा असतो. त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाही, पण डोळ्यांतून अश्रू झरतात. त्यांना उत्तर द्यायचंही नसतं; त्यांना फक्त आपल्या मुलांनी आपलं प्रेम ओळखवं, कर्णची किंमत समजावी, इतकंच हवं असतं. असं म्हणतात, आईवडिलांचे ऋण फेडता येत नाही. ते खरंच आहे कारण त्यांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा परिमाण करता येत नाही. मुलांनी फक्त एक गोष्ट करावी - त्यांच्या कष्टाची कदर करावी, त्यांना आनंद द्यावा, आणि त्यांच्या सोबत अधिक वेळ घालवावा. त्यांच्या चेह-यावरचं समाधान हेच त्यांचं खरं सुख असतं. आज आई-वडिलांच्या कर्णांना आणि प्रेमाला कधीही कमी समजू नका. ते झाड आहेत, ज्यांनी स्वतः उन्हात उभं राहून तुमच्यावर सावली धरली आहे. त्यांच्या त्यागाची आठवण ठेवा, कारण त्यांच्या नसलेल्या क्षणी तुम्हाला त्यांचं अस्तित्व जाणवेल. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे असलेलं प्रेम ओळखा आणि ते त्यांना त्यांच्या हयातीतच द्या. आई-वडील हे देवच आहेत, ही फक्त एक म्हण नाही, तर ते त्यांच्या कष्टांतून साकारलेलं सत्य आहे. त्यांच्या त्यागाचा आदर करा कारण त्यांचं प्रेम आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. -लेखक-

:-गोकुळभाऊ सानप, पत्रकार, रायमोहाकर..!

लिंबागणेश येथे अमित शहांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल असंविधानिक वक्तव्याचा निषेध :- डॉ.गणेश दवळे

लिंबागणेश:- (दि.१९) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती! अशा प्रकारे असंविधानिक वक्तव्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असून यापुढे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या भावना



दुखावल्या असून याचा निषेध करण्यासाठी आज दि.१९ गुरुवार रोजी लिंबागणेश येथील आंबेडकर समर्थकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा हातात घेऊन गावातून फेरी काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही तर पशन आहे डॉ. अमित शहा माफी मागा! डॉ. अमित शहा राजीनामा द्या!

डॉ. देश संविधानसे चलेगा डॉ. एकच साहेब बाबासाहेबडूधोषणा दिल्या. यावेळी डॉ. गणेश दवळे, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामु आण्णा थोरात, माजी सरपंच बाळासाहेब मुळे, माजी उपसरपंच शंकर वाणी, भीम टायगर गुप बीड जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ, आल इंडिया पॅथर सेना उपजिल्हाध्यक्ष बीड आरुण निर्मळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश निर्मळ, विक्रांत वाणी, अॅड.गणेश वाणी, लडु थोरात, रिकु निर्मळ, विलास

काटे, नामदेव अवसर, चोखोबा निर्मळ, साहेबराव थोरात, चप्पू निर्मळ, नितीन थोरात, राजेंद्र थोरात, गणेश थोरात, माणिक थोरात, नितीन थोरात, प्रकाश निर्मळ, अमोल वक्ते, स्वप्निल वक्ते, राज निर्मळ, शहाजी वाणी, शंभु वाणी, रामदास निर्मळ, राजेंद्र निर्मळ, सोनु थोरात, नितेश निर्मळ, महारी थोरात, कचरु निर्मळ, संदिप निर्मळ, स्वप्निल निर्मळ, स्वराज्य निर्मळ, बबन सोनावणे, बालाजी निर्मळ आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये शासनाकडून ९४ टक्के विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप शासनाचे कुठेही दुर्लक्ष नसल्याचे प्रशासनाकडून खुलासा

नांदेड प्रतिनिधी : बालाजी सिरसाट नांदेड : विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वाटपाची क्रमवारी, कालावधी व प्राथमिकता ठरली आहे. जिल्ह्यात कुठेही रहिवासी दाखला, जातप्रम णपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागला नसून १ एप्रिल २०२४ पासून १९ डिसेंबर पर्यंत ९४ टक्के प्रमाणपत्र विहित वेळेत देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केली आहे.

नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र आदींसाठी विशिष्ट वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्या वेळेत दाखले तयार होतात. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासंदर्भात विहित वेळेत कार्यपद्धी अवलंबून लाभार्थ्यांना लाभ देण्याची सरासरी टक्केवारी ९३ टक्के आहे. यासंदर्भातील आकडेवारी सर्वापुढे असून उत्तरोत्तर ही प्रक्रिया अधिकाधिक

सुलभ बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ज्याठिकाणी हे काम चालते त्याठिकाणच्या अधिकारी, कर्मचा-यांना कालबद्ध पद्धतीने सर्व अर्ज निकाली काढणे अनिवार्य आहे. त्यामुळे हे अर्ज केल्यानंतर कोणालाही हेलपाटे होणार नाही, प्रमाणपत्रासाठी संघर्ष करावा लागणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षभरात १ एप्रिल पासून राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र यासंदर्भात १९ डिसेंबर पर्यंतची आकडेवारी

बोलकी आहे. रहिवासी दाखल्यासाठी आतापर्यंत ७० हजार ८४१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६४ हजार ९३२ अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. केवळ ९ हजार ८३ अर्ज बाकी आहेत. ही टक्केवारी ९१.६६ येते. तसेच जातप्रम णपत्राची मागणी ६० हजार ३०२ विद्यार्थ्यांनी केली. ४८ हजार ७०१ विद्यार्थ्यांना अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ही टक्केवारी ८० टक्केयार येते. उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात २ लाख ८७ हजार २६३ अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ७८ हजार २१८ अर्ज मंजूर करण्यात आले असून ही टक्केवारी ९७ टक्के आहे. नॉन-

क्रिमिलेयर संदर्भात ३१ हजार ३२० अर्ज करण्यात आले होते त्यापैकी २९ हजार १३३ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. ही टक्केवारी ९३ टक्के आहे. शासन विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासंदर्भ दक्ष आहे. तथापि आणखी कोणाला याबाबत त्रास झाल्यास किंवा अर्जाला म न्यता न मिळाल्यास संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी म. हेम वडदकर यांनी केले आहे.

अधिवेशन गुंडाळण्याच्या आत जर देशमुख कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात खुप मोठं जनआंदोलन उभं राहणार -सकल मराठा समाज नांदेड

नांदेड प्रतिनिधी : बालाजी सिरसाट नांदेड : मरसाजोग ता.केज जि.बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण खून करणा-या मुख्य आरोपीस व हा कट रचणा-या मुख्य सूत्रधाराचा तपास करीत या प्रकरणाची उखळ मार्फत निपक्षपाती चौकशी करून योग्य न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन आज सकल मराठा समाज, नांदेडच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत यांच्या मार्फत पाठविण्यात आले.

घटना घडली. सदरील घटनेच्या अनुषंगाने करण्यात यावा. सदरील प्रकरण हे उखळ च्या चौकशी करून दोषींवर कडक शासन करण्यासाठी विशेष तपास

सकल मराठा समाज, नांदेड जिल्ह्याच्या वतीने खालील म गण्याचे निवेदन आम्ही आपणास सादर करीत आहोत. मागण्या :- संतोष देशमुख यांच्या हतेमागे लपलेल्या सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी. आरोपीना पाठीशी घालून जिल्ह्यात दहशत करू पाहणा-या राजकीय नेत्यांना सरकारने पाठीशी न घालता सदरील अवस्था करीत हत्या करणं म्हणजे माणुसकीला काळमि फासणारी

यंत्रणा (एस आय टी) नेमण्यात आली त्या समितीच्या कार्यात कुठेही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, अन्यथा न्यायालयीन समिती नेमणूक करून त्या मार्फत घटनेची सखोल आणि सत्य चौकशी करण्यात यावी. पिडीत कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा अतिशय दहशतीखाली वावरत असून त्यांना संपूर्ण संरक्षण देत देशमुख कुटुंबियांचं तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. सदरील घटनेतील मयत संतोष देशमुख हा एका गावातील


लोकनियुक्त सरपंच आणि खुप प्रामाणिक काम करणारा सच्चा मराठा सेवक होता. कुठलाही जातीभेद न करता आपल्या समाजासोबतच गावाला न्याय मिळवून देण्यासाठी पोट तिडकीने लढणारा एक सामाजिक कार्यकर्ता होता. म्हणून, आम्ही सदरील प्रकरणात उपरोक्त मागण्यांचे निवेदन आपल्या सेवेत सुपूर्द करतोय त्याचा विचार करून तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा हिवाळी अधिवेशना दरम्यान आमच्या मागण्यांची पूर्तता नाही करण्यात आली तर येत्या काही दिवसात नांदेड सह संपूर्ण मराठवाड्यात खुप मोठं जनआंदोलन आम्ही उभं करणार आहोत, यात होणा-या संपूर्ण परिणामाला सर्वस्वी शासन जबाबदार राहिल असं ईशारा सकल मराठा समाज, नांदेडच्या वतीने देण्यात आला. वरील निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी पिरसात असंख्य समाज बांधव उपस्थित होते यावेळी या कृत्याचा कडाडून निषेध करीत घोषणाबाजी देण्यात आली.

बीडमध्ये चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडक स्पर्धेचे आयोजन!

चंपावती महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेचा समावेश

बीड, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आठ दिवसीय जिल्हास्तरीय चंपावती महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या अफाट यशानंतर जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानबिंदू उरलेल्या चंपावती महोत्सवात यावर्षी नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. राज्याच्या आणि देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात कलाकारांचा बालोकेला म्हणून बीडची ओळख सर्वश्रुत आहे. ही ओळख भविष्यात अबाधित राखण्यासाठी नव कलाकारांची पिढी समृद्ध होणं गरजेचे आहे. बालकलाकारांच्या अर्थातच शालेय

विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त अवस्थेत दडलेल्या कलागुणांना वाव देण्याकरिता त्यांना स्पर्धात्मक रंगमंच मीळावा या उदात्त हेतूने गतवर्षी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन भैया मुळूक आणि बीड कलावंतांनी एकत्रित येऊन नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला अशा विविध कलेच्या स्पर्धांना एकत्रित करून बीड शहरात जिल्हास्तरीय चंपावती महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवासाठी बीड जिल्ह्यातील आकारा तालुक्यातील शेकडो शाळांमधील तब्बल ८४४४ बालकलाकार सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी चंपावती महोत्सव पुन्हा एकदा व्हावा अशी इच्छा जिल्हाभारतून् बालक पालक तथा शाळा शिक्षकांनी व्यक्त करत होते. यामुळे पुन्हा एकदा यावर्षी भव्य दिव्य चंपावती



महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चंपावती महोत्सव जानेवारी महिन्यात नियोजित असून तारीख व स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे चंपावती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक कांबळे यांनी सांगितले आहे. --- सर्वोत्कृष्ट शाळेस मिळणार महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडक चंपावती महोत्सवामध्ये समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, जोडी नृत्य, एकपत्री अभिनय, गीतगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फॅमिली डान्स आणि न्यायने वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके, प्रम

णपत्र देण्यात येणार आहेत तर प्रत्येक स्पर्धा प्रकारातील संपूर्ण सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत. याबरोबरच जी शाळा नृत्य, गायन, एकपत्री अभिनय, चित्रकला यासह सर्व स्पर्धा प्रकारातून सर्वाधिक बक्षीसांची संख्या प्राप्त करेल त्या शाळेस जिल्हातील सर्वोत्कृष्ट शाळा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडक (बेस्ट स्कूल ऑफ दी इयर चॅम्पियनशिप) बहाल करण्यात येणार आहे.





सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अधिवेशनात सर्व पक्षीय आमदार आक्रमक

वाल्मिक कराडने पोलिसांना २०० लोकांवर गुन्हे दाखल करायला लावलेत - नाना पटोल



नागपूर/बीड : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना महाराष्ट्राच्या भूमीला कलंक लावणारी आहे. या राज्यातील शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. बीडमधील गुंड वाल्मिक कराडला

पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी असतात. ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, असा माणसाला पोलीस सुरक्षा का दिली जाते? गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात महायुतीचे सरकार होते. या सरकारने राज्यात गुंडाझमला ताकद देण्याचे काम केले, असे नाना पटोले यांनी म्हटले. ते गुरुवारी विधानसभेत बीड आणि परभणीतील घटनांबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत बोलत होते. यासह या अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आ.जितेंद्र आव्हाड, आ.सुरेश धस, आ.रोहित पवार, आ.संदीप क्षीरसागर, आ.विजयसिंह पंडित यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवत देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली

वाल्मिक कराड याने गेल्या चार-पाच दिवसांत बीडमधील पोलिसांना २०० लोकांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत, अशी माहिती आहे. वाल्मिक कराड हाच तिकडे शासन चालवत आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? पोलीस शासनाचं ऐकतात की गुंडांचे? मी वाल्मिक कराडला गुंड म्हणत आहे कारण त्याने अनेक खून केले आहेत. विधानसभेचे आमदारही वाल्मिक कराडच्या आकांच नाव घ्यायला घाबरत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. राज्यात अडीच वर्षांपासून गुंडाराज सुरु आहे, ते अजूनही संपले नाही. मी १९९९ साली सभागृहात आलो त्यावेळी अरुण गवळी ही सभागृहात होता. त्याच्याशेजारी कोणीही बसायला तयार नव्हते. वाल्मिक कराडही या सभागृहात येऊन बसला तरी आश्चर्य वाटायला नको, असे नाना पटोले यांनी म्हटले.

वाल्मिक कराडला अटक करा नाही तर अवघड होवून जाईल - आ.क्षीरसागर

नागपूर: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भवेल, असा इशारा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. त्यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा सहभाग आहे. मस्साजोग गाव-तील लोकांनी मला याबाबत माहिती दिली. ६ डिसेंबर, ९ डिसेंबर आणि ११ डिसेंबर या तीन दिवसांचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तर पूर्ण गणित लक्षात येईल. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाणे जाऊन टाकू, असे मस्साजोगचे गावकरी म्हणत होते. मात्र, मी त्यांना थांबवले. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. सरकारने वेळीच पावलं न उचलल्यास कायदा-सुव्यवस्था सांभाळणे अवघड होऊन जाईल, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. (

आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतली एस.एम.युसूफ यांच्या खुल्या पत्राची दखल!

हिवाळी अधिवेशनात बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचा मुद्दा मांडला; आंदोलनकर्त्यांनी मानले आभार

बीड (प्रतिनिधी) - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात बीड विधानसभा मतदार संघातून लागोपाट दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आलेले संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराच्या मधोमध वाहणा-या बिंदुसरा नदीवरील खासबाग-मोमीनपुरा जोडणा-या नियोजित पुलाचा मुद्दा मांडला. त्यांनी मांडलेल्या या लक्षवेधी मुद्द्यामुळे मुरुपत्रकार एस.एम.युसूफ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना प्रसिद्धी माध्यमाद्वारे लिहिलेल्या खुल्या पत्राची दखल घेतल्याचे दिसून

आले यामुळे आंदोलनकर्त्यांनी आमदारांचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे आमदार म्हणून निवडून आल्यावर काही दिवसातच एस.एम.युसूफ यांनी त्यांच्यासमोर खुल्या पत्राद्वारे ११ मुद्दे मांडले होते. ज्यावर तातडीने विकास कामे होणे आवश्यक आहे. यापैकी बिंदुसरा नदीवरील पुलाचा मुद्दा हा कळीचा मुद्दा म्हणून गेल्या काही वर्षात त्यांनी हा पुल निर्माण व्हावा याकरिता सत्यद इत्यास, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, शेख युनूस च-हाटकर, शेख मुबीन, मुहम्मद मोईजोद्दीन, संदीप जाधव, सत्यद

आबेद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांच्यासह आतापर्यंत दोनदा पावसाळ्याच्या हंगामात डुबकी लगाव आंदोलन सुद्धा केले आहे. यामुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी या पुलासाठी बरीच धावपळ केली होती परंतु या पुलाचे काम मात्र अजूनही प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. आता सुद्धा नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा मांडून राज्य शासनाकडे खासबाग-मोमीनपुरा हे दोन मोठे परिसर एक दुस-यांना जोडण्यासाठी

बिंदुसरा नदीवरील पूल तातडीने निर्माण करण्यात यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. याबद्दल या पुलासाठी गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असलेले मुरुपत्रकार एस.एम.युसूफ, सत्यद इत्यास यांच्यासह सर्व आंदोलनकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे आभार व्यक्त केले असून या पुलाच्या निम णासाठी आपल्या आमदारकीची संपूर्ण ताकद लावा आम्ही सुद्धा आपल्या खांद्याला खांद लावून संघर्ष करण्यासाठी तयार आहोत असेही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.



सरपंच देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावात सर्वपक्षीय मदत फेरी

माजलगाव । प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकरिता माजलगावकरांच्या वतीने हात मदतीचा अभियानांतर्गत सर्वपक्षीय मदत फेरी आज दि. १८ डिसेंबर रोजी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या फेरीमध्ये एकविस लाख रुपयांची मदत जमा झाली आहे. केज तालुक्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या संकटातून सावरण्याची ताकद मिळो व माणुसकीचे दर्शन घडवत माजलगावकरांच्यावतीने मयत सरपंच संतोष देशमुख यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय मदत फेरी काढण्यात आली होती. या मदत फेरीतून एकविस लाख रुपयांची मदत जमा झाली असून दुपारपर्यंत मदतीचा ओघ सुरुच आहे. या मदत करीत बाजार समितीचे सभापती जयदत्त अण्णा नरवडे, अॅड. बी. आर. डक, डॉ. वसीम मनसबदार, मा. आ. राधाकृष्ण होके पाटील, संभाजी शेजुळ, मनोहर डाके, राकेश साळवे, हनुमान कदम, राम डोईजड, अविनाश जावळे, रेखा आंबुरे, मनोज जगताप, नितीन मुंडडा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय रेदासणी, निळकंठ भोसले, नवाब पटेल, खलील पटेल, विजय शिंदे, ज्ञानेश्वर मॅडके यांचे सह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



गोळीबार करणाऱ्या आठवले गंगच्या तिघांना पुण्यात अटक

बीड । प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या, गोळीबार अशा घटनांनी भीतीचं वातावरण आहे. बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोळीबार करणाऱ्या आठवले गंगच्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवाई असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. ओंकारला बीडमधून तर अक्षय आठवले आणि मनीष क्षीरसागरला पुण्यातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात मनीष क्षीरसागर आणि अक्षय आठवलेवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपीला पुण्यातून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुरुकुटे, मुन्ना वाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. आज या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे

मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेत ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांना मिळाले यश



बीड दि. ११ : वार्ताहर : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या पीएच. डी प्रवेश पूर्व परीक्षा फिपेट २०२४ चा निकाल शनिवार ता. ७ रोजी जाहीर करण्यात आला असून, ज्येष्ठ पत्रकार सुभाष अच्युतराव सुतार यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, पत्रकारिता विषयात ते पेट पात्र झाले आहेत. त्यामुळे, त्यांना पत्रकारितेत पीएच.डी करण्याची संधी मिळणार असून, श्री. सुतार हे गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेत काम करत आहेत. या आधी झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट परीक्षेत ते पात्र झालेले आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले जात असून, पुढील कार्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुतार यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.

अल्पसंख्याक हक्कदिनाच्या बैठकीला सलग तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी यांची दांडी

लोकसेनाच्या वतीने जाहिर निषेध अॅड. प्रा. इलियास इनामदार

बीड प्रतिनिधी: अठरा डिसेंबर जागतिक अल्पसंख्याक हक्कदिन संपूर्ण जगासह भारतात ही साजरा केला जातो व देशातील प्रत्येक राज्यात व राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासकीय कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली सम्बंधित सर्व शासकीय अधिकारी व सामाजिक संघटना संस्था यांच्या सदस्यांसोबत अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाविषयी तोडगा काढून विकासालाक योजनाविषयी चर्चा केली जाते परंतु अठरा डिसेंबर अल्पसंख्याक हक्क



दिवस दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही उदासीन विचाराचे जिल्हाधिकारी महत्वाच्या बैठकीला गैरहजर असल्याचा रोष सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यामध्ये दिसला २०२२ ला राधाविनोद शर्मा गैरहजर, २०२३ ला दीपा म धुळे मुंडे गैरहजर तर २०२४ ला अविनाश पाठक गैरहजर सलग तीन वर्षांपासून जिल्हाधिकारी बैठकीला हजर नसतात म्हणून लोकसेना संघटनेने उदासीन जिल्हा प्रशासनाचा मुक्या भै-या आंधळ्या सरकारचा जाहिर निषेध केला आहे व अल्पसंख्याक समाजावर संभल येथे निष्पाप गोळीबार केला गेला पाच युवक शहीद झाले,

परभणी येथे अल्पसंख्याक समाजावर लाठीहल्ला करून धरपकड करण्यात आली यामध्ये एका भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी युवकाचा मृत्यू होऊन कोठडीमध्ये शहीद झाला म स्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडचा पण याटिकाणी लोकसेना संघटना जाहिर निषेध करत असून सम्बंधित गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी शासनाला लोकसेनेने केलेली आहे. दर दिवशी सरकार लोकविरोधी कायदे अमलात आणित आहे ज्यामुळे देशामध्ये एक प्रकारची

अराजकता निर्माण झालेली आहे अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे जो पर्यंत देशातील व राज्यातील अल्पसंख्याक सम ाजाला सरकार प्रशासन न्याय मिळवून देणार नाही व त्यांच्या हक्क अधिकारांना संरक्षण देणार नाही तो पर्यंत सर्व देशातील अल्पसंख्याक समाजाने मुक्या भै-या आंधळ्या सरकारचा अल्पसंख्याक द्रष्टी धोरण विरोधात असहकार आंदोलन पुकारावे असे आह्वान लोकसेना प्रमुख अॅड. प्रा. इलियास इनाम दार यांनी केले आहे.